

पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदे १००% भरण्यासाठी वित्त विभाग, शासन निर्णय दि.०४/०५/२०२० मधील तरतुदी मधुन सुट देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

गृह विभाग

शासन निर्णय क्रमांक: पोलीस-१८२०/प्र.क्र.८८/पोल-५अ

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग

मंत्रालय, मुंबई - ४०००३२

दिनांक : २१ जानेवारी, २०२१

**वाचा :**

- १) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र. अर्थसं-२०२०/प्र.क्र. ६५/अर्थ-३, दि. ४ मे, २०२०
- २) अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे पत्र क्र.प्रशि/पो.शि.भरती/रिक्त पदे/सन २०२०/१३२/२०२०/११६९, दि.१०/०७/२०२०.

**प्रस्तावना :**

राज्याच्या पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील सन २०१९ मध्ये रिक्त असलेल्या ५२९७ पदांची भरती प्रक्रिया कार्यवाहीत आहे. दरम्यान जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक व सशस्त्र पोलीस शिपाई संवर्गातील सेवानिवृत्ती/पदोन्नती/राजीनामा इ. कारणास्तव जवळपास ६७२६ इतकी पदे आणि मिरा-भाईदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी निर्माण करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील नवनिर्मित ९७५ पदांपैकी पोलीस शिपाई संवर्गातील ५०५ अशी ७२३१ (६७२६ + ५०५) पदे भरतीसाठी उपलब्ध होणार आहेत. अशाप्रकारे सद्यस्थितीत पोलीस शिपाई संवर्गात एकुण १२५२८ (५२९७ + ७२३१) पदे भरतीसाठी उपलब्ध होत आहेत.

दरम्यान कोविड-१९ च्या संसर्गजन्य रोगामुळे सन २०२०-२१ या वित्तीय वर्षात होणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील परिणामाबाबत वित्तीय उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने वित्त विभागाच्या संदर्भाधीन दि. ४ मे २०२० च्या शासन निर्णयान्वये सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग वगळता इतर कोणत्याही विभागांना कोणत्याही प्रकारची नवीन पदे भरती करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.

कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस शिपाई संवर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता असल्याने या संवर्गातील सर्व १०० % रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे.

वरील पार्श्वभूमीवर दि.१३/०९/२०२० रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत पोलीस शिपाई संवर्गातील सन २०१९ मधील ५२९७ पदे तसेच सन २०२० मधील ६७२६ पदे व मिरा-भाईदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी निर्माण करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील नवनिर्मित ९७५ पदांपैकी पोलीस शिपाई संवर्गातील ५०५ अशी एकूण १२५२८ (५२९७ + ६७२६ + ५०५) पदे १०० % भरण्यासाठी शासन निर्णय, वित्त विभाग क्र.अर्थसं-२०२०/ प्र.क्र.६५/अर्थ-३, दि.०४ मे, २०२० मधून सुट देण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

मा. मंत्रीमंडळाच्या दि.१३/०९/२०२० रोजीच्या बैठकीतील वरील निर्णयानुसार सद्यस्थितीत सन २०१९ या वर्षातील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात संदर्भाधीन शासन निर्णय वित्त विभाग दि.०४/०९/२०२० मधून सूट देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

### शासन निर्णय:

राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील सन २०१९ मधील ५२९७ पदे पदे १०० % भरण्यासाठी शासन निर्णय, वित्त विभाग क्र.अर्थसं-२०२०/ प्र.क्र.६५/ अर्थ-३, दि.०४ मे, २०२० मधून सूट देण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

२. या प्रस्तावासाठी येणारा खर्च यासाठी मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. तसेच या निर्णयाद्वारे कोणतीही नवीन पद निर्मिती करण्यात येत नसुन ही पदे मंजूर आकृतीबंधाच्या मर्यादेतील रिक्त पदांद्वारे भरण्यात यावीत.

३. सन २०२० मधील एकुण ७२३१ (६७२६ अधिक ५०५ पदे) पद भरतीबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येतील.

४. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्र.१७०८/२०२०, व्यय-७, दि.२५/०८/२०२० अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२१०१२११६४५१९५०२९ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(व्यं.मा.भट)

उप सचिव, गृह विभाग

प्रत,

१. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
२. महासंचालक, अँटी करप्शन ब्युरो, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
३. अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
४. अपर पोलीस महासंचालक, गुन्हा अन्वेषण विभाग (गुन्हे), महाराष्ट्र राज्य, पुणे.
५. आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
६. संचालक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक.
७. प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण विद्यालय खंडाळा, जि.पुणे/जालना/अकोला/नागपूर/ नानवीज दौंड/मरोळ, मुंबई/ सोलापूर/ बाभळगाव, जि.लातूर
८. प्राचार्य, अपारंपारिक अभियान प्रशिक्षण केंद्र, नागपूर.
९. सर्व पोलीस आयुक्त.
१०. सर्व पोलीस अधीक्षक.
११. सर्व समादेशक, राज्य राखीव पोलीस बल

१२. महालेखापाल-१, (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षा) महाराष्ट्र, मुंबई
१३. महालेखापाल-२, (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षा) महाराष्ट्र, नागपूर
१४. अधिदान व लेखाधिकारी, मुंबई
१५. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
१६. निवासी लेखा अधिकारी, मुंबई
१७. वित्त विभाग (व्यय-७)/वित्तीय सुधारणा-१